

**तद्धि शोधयेत्सुतकादिकम्** || ÇKDra. nach dem VAIJAKA. — b) Bez. des Jupiterjahrs zu 361 Tagen WEBER, Naxatra II, 281. — c) N. pr. des Dieners des 14ten Arhant's der gegenwärtigen Avasarpini H. 42. — Das Wort steht wohl mit पात् Sturz, Fall in Verbindung; zur Endung vgl. व्रतरात्.

पातालकेतु (पा० + केतु) m. N. pr. eines Daitja-Fürsten Spr. 1240. वज्रकेतोः सुतशेषो दानवो श्रिविदारणः। पातालकेतुर्बिभ्यातः पातालात्-संशयः MĀR. P. 21, 29.

पातालगृही (पा० + गृही) f. eine best. Schlingpflanze (क्रेड़ि in Hindi), = गृही RIGA. im ÇKDra. Nach BHĀVAP. ebend. heißt die Pflanze auch पातालगृहीष्य m.

पातालनिलय (पा० + निं०) m. ein Bewohner der Unterwelt, ein Asura HALJ. 1, 5.

पातालैकम् (पा० + श्रोकम्) m. dass. H. 238.

पाति UNĀDIS. 5, 5. m. = पाति Herr, Eigentümer UGGĀVAL.

पातिक m. = शिशुमारा Delphinus gangeticus ÇABDAM. im ÇKDra.

पातित्य (nom. abstr. von पतित fallen) n. Verlust der Stellung, der Kaste PADMA-P. in Verz. d. Oxf. H. 14, a, N. Mit. in Z. d. d. m. G. 9, 681. KULL. zu M. 10, 92, 11, 156.

पातिन् (von 1. पत् und von पाता) adj. 1) *fielegend*: प्रपेततुः स्पर्धया च ततस्तौ देहवायसौ। एकपाती (auf eine und dieselbe Weise *fielegend*) च चक्राङ्गः काकः पातशेत्व च || MBa. 8, 1941. शब्दपातिनमिषुम् mit Geräusch *fielegend* RAGH. 9, 73. श्रद्धन०, गमन०, शब्द०, द्वूर० zur Erklärung von शृदूष Nir. 6, 33. वातव्यायतपातिनश्च तुरगः; PRAB. 33, 4. द्विरोक्तान्योवर्मणि पातिनः *sich niedersetzend auf Rāga-Tar. 3, 405*; es ist aber wohl शर्वनियातिनः zu lesen. — 2) *fallend, sinkend*: व्यसनार्थव० KATHĀS. 19, 29. आशाबन्धः कुसुमसदृशं प्रापयशो द्युङ्गनानां सद्यः पाति प्रणापि (so ist zu trennen) द्वृदृष्टे विप्रयोगे रुणाङ्गि Megh. 10. — 3) *sich befindend*: एक० (s. auch bes.) *allein seitend*: संसर्गतमपि प्रेतं विषमेकपातिनम्। भर्येवान्वेति भर्तीरम् MBa. 1, 3032. न मातृपत्रवान्धवा न संस्तुतः प्रियो जनः। अनुत्रवत्ति संकटे ब्रजतमेकपातिनम् || 12, 12093. 12109. सर्वप्राणभृत्यमानान्नातः पातिवात् wegen des Enthalteins in ÇĀMK. zu BRH. ÅR. UP. S. 271. — 4) *fallen lassend, — machend, fällend, niedwerfend*; in comp. mit dem obj.: (अनिले) द्रूते खगपातिनि VARĀH. BRH. S. 29, 6. विषाणगात्रावर्योधपातिना गजेन MBa. 8, 4328. असिना राजकुलभृद्वक्षाधपातिना RĀGA-TAR. 6, 249. रेतः० Samen vergießend, eine Samenergiessung habend KULL. zu M. 5, 63. — Vgl. एक०, गर्भ०, दण्ड०, हर०, द्वृरेषु०, फक्त०.

पातिली f. 1) *Schlinge*. — 2) *eine Art Thongefäss*. — 3) *eine Art Web* H. an. 3, 665. MED. I. 110.

पातित्रत्य (von पतित्रता) n. *Gattentreue* BHĀG. P. 9, 3, 17.

पातुक (von 1. पत्) 1) adj. = पतनशील P. 3, 2, 154. Vor. 26, 146. = पतपालु AK. 3, 1, 27. H. 443. an. 3, 61. MED. k. 114. *fallend, seiner Kaste verlustig gehend oder zur Hölle fahrend*: परमेश्वरः। संयच्छव्यवति प्राणानसंयच्छत्तु पातुकः || MBa. 12, 3444. — 2) m. a) *Abgrund*. — b) *Wasserelefant* (जलहस्तिन्, जलमातङ्ग) H. an. MED.

पातितिगणक n. nom. abstr. von पतिगणक gaṇa उद्ग्रात्रादि zu P. 5, 1, 129.

पालीवत्त॑ adj. 1) *dem Agni patnivant d. h. dem Agni sammt den Götterfrauen zugehörig*: प्रकृ VS. 18, 20. AIT. BR. 6, 3. TS. 6, 5, 8, 1, 2. ÇAT. BR. 4, 4, 2, 9. KĀTJ. ÇA. 9, 5, 21. 10, 6, 16. fgg. 5, 14. ÅÇV. ÇA. 5, 19. यूप० TS. 6, 6, 4, 6. पञ्च 6, 1. — 2) *das Wort patnivant enthaltend gaṇa विमुक्तादि zu P. 5, 2, 61. ÇĀNKH. BA. 28, 3.*

पालीशाल adj. *in der पलीशालa befindlich*: धिष्ठ्य LĀTJ. 2, 3, 19.

1. पात्य (vom caus. von 1. पत्) adj. *fallen zu lassen*: दण्डो दीनेषु पात्यस्तु so v. a. *Strafe ist zu verhängen* R. 5, 81, 39.

2. पात्य (von पति) n. *Herrschaft*: भर्षाङ्गि द्विया भर्ता पात्याच्चैव त्रिया: पति: MBH. 12, 9841.

पात्र (von 1. पा०) UGGĀVAL. zu UNĀDIS. 4, 158. 169. m. f. n. AK. 3, 6, 7, 42. m. n. gaṇa अर्धचार्यादि zu P. 2, 4, 31. SIDDH. K. 251, a, 3. n. 249, b, 3. Nach Zahlwörtern in einem collect. comp. पात्र n. (nicht पात्री f.) P. 2, 4, 17, VĀRTT. 4. VOR. 6, 53. AK. 3, 6, 1, 3, 8, 25. Ein auf असृ ausgebendes Nomen bewahrt im comp. vor पात्र sein स nach P. 8, 3, 46. 1) n. *Trinkgefäß, Schale; Gefäß überh.; Geräthe* NIR. 5, 1. AK. 2, 7, 24. 9, 33. 3, 4, 25, 181. TRIK. 3, 3, 361. H. 828. 1026. an. 2, 437. fg. MED. r. 58. HALJ. 2, 172. 260. RV. 4, 82, 4. 110, 5. या पात्राणि यज्ञ श्रावेचनानि 162, 13. 173, 1, 2, 37, 4, 6, 27, 6. हृद्धपान 44, 6. मध्योः 8, 92, 6. देवपान 10, 53, 9. AV. 4, 17, 4. मूणीहि विश्वा पात्राणि (वय) 6, 142, 1. 12, 3, 25. 36. 9, 6, 17. VS. 16, 62. 19, 86. कति पात्राणि यज्ञ वैकृतीति॒ | त्रयैदृशेति॒ ब्रूयात् TBR. 1, 5, 4, 1. यान्याणां पात्राणां कृपालानि TS. 5, 1, 6, 2. 6, 3, 4, 1. ÇAT. BR. 1, 3, 4, 2, 7, 1, 20. यज्ञ 1, 3, 12. M. 5, 116. 167. उपांशु० ÇAT. BR. 4, 5, 2. अत्यर्थाम० 3. प्रुक्तु० 7. क्रतु०, आग्रायण० u. s. w. 8. KĀTJ. ÇA. 9, 3, 11, 14. 12, 5, 14. NIR. 5, 11, 8, 2. एक०, द्वि० TS. 6, 4, 9, 3. AIT. BR. 2, 27. वैत्तिगम M. 6, 53. JĀG. 1, 183. दार०, मून्यम्, वैदल, पति० M. 6, 54. SUÇA. 1, 107, 7. सैवर्णे राजते मून्यमे वा पात्रे 170, 9. 240, 14. VARĀH. BRH. S. 76, 2. SŪRJAS. 13, 23. साक्षतपात्रहस्त RAGH. 2, 21. स्त्रेह० AK. 2, 9, 33. अन० BHĀG. P. 2, 2, 4. भक्त० RĀGA-TAR. 4, 243. भिन्ना० HIT. 27, 12. 17. KATHĀS. 3, 75. तस्माद् श्रेष्ठो पात्रे (= प्रतिप्रहृष्यायस्थाने स्त्री) रोचयत्वेव यं कामपेत तम् bei der Schüssel wohl so v. a. beim gemeinschaftlichen Mahle (vgl. अपाणित, अवपात्रित) AIT. BR. 3, 30. TS. 6, 2, 6, 4. Am Ende eines adj. comp. f. श्री JĀG. 1, 204. — 2) n. *Flussbett* AK. 1, 2, 2, 8. TRIK. 3, 3, 361. H. 1079. H. an. MED. HALJ. 3, 46. द्वृपात्रा (शत्रु) R. GOBR. 2, 73, 2. — 3) n. *Gefäß, Behälter* in übertr. Bed.: श्रावड मा नो मध्ये क्रकृ निर्भन्मा नः पात्रा भेत्सुक्तानुषापि die Behälter sammt der Brut RV. 1, 104, 8. *Behälter für Etwas* so v. a. der Gegenstand, in dem sich Etwas concentrirt, zusammenfindet, in hohem Grade zur Erscheinung kommt; stets von Personen gebraucht: विभूतेः पात्रमेव सः KIM. NITIS. 5, 90. कल्याण० KATHĀS. 21, 31. विश्वास० Vertrauenperson HIT. 88, 12. कैटित्य० Z. d. d. m. G. 14, 369, 11. द्रूप० 20. लोकोपक्रेश० DAÇAK. in BENF. CHR. 192, 21. तस्या: परं प्रसादपात्रामासम् 196, 19. सुरैकै० KAURAP. 19. लेकै० 22. पात्रं पत् (पित्रे) सुखड़ैःयोः: सह भवेन्मित्रेण der mit dem Freunde Freude und Leid theilt HIT. I, 204. — 4) n. *eine würdige Person*, = पोष्य AK. 3, 4, 25, 181. H. an. MED. (wo fälschlich पोष्य gedruckt ist). HALJ. 5, 76. न विव्यया केवलया तपसा वापि पात्रता। यत्र वृत्तमिमे चोपे तद्धि पात्रं प्रकीर्तितम् || JĀG. 1, 200. दातव्यमिति यदानं दीयते उनुपकारिणे। देशे काले च पात्रे च तदानं सात्त्विकं स्मृतम् || SPR.